

शिविरांचे आयोजन : विविध योजनांबाबतही केली जनजागृती री-केवायसीसाठी आरबीआय गावागावांत

नागपूर, सिटी रिपोर्टर. देशातील गरीब आणि गरजू लोकांचे बँक खाते सुरळीत सुरू राहावे, तसेच सरकारी योजनांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत राहावे, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने ३० सप्टेंबरपर्यंत राष्ट्रव्यापी मोहीम सुरू केली आहे. आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयातील मोठे अधिकारी स्वतः विदर्भाच्या कानाकोपऱ्यात जाऊन गावकऱ्यांना 'री-केवायसी' करण्याचे आवाहन करत आहेत.

बँकांकडून 'वित्तीय समावेशन' योजनांना चालना देण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यांचे 'री-केवायसी' करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांमध्ये सध्याच्या पंतप्रधान जन धन योजना आणि इतर बँक खात्यांचे 'री-केवायसी' केले जात आहे. सोबतच, ज्या प्रौढ नागरिकांना अजूनही बँकिंग सेवा मिळाल्या नाहीत, त्यांच्यासाठी नवीन 'बीएमजेडीवाय' खाती उघडली जात आहेत. आरबीआयचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे आणि



विदर्भ क्षेत्रातील मोहिमेची स्थिती

विदर्भ क्षेत्रातील या मोहिमेची जबाबदारी आरबीआय, नागपूरचे प्रादेशिक संचालक सचिन वाय. शेंडे यांच्याकडे आहे. त्यांनी स्वतः ११ पैकी ९ जिल्ह्यांतील २० शिबिरांमध्ये भाग घेतला. या दौऱ्यांमध्ये त्यांनी 'री-केवायसी'चे महत्त्व आणि सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणी करण्याची गरज यावर भर दिला. विदर्भ क्षेत्रात आतापर्यंत ५,९११ शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत, ज्यात २.७७ लाखांहून अधिक खात्यांचे 'री-केवायसी' यशस्वीरीत्या अद्ययावत केले गेले आहे.

अंजना शामनाथ यांनी सांगितले की, पहिल्यांदाच आरबीआयचे अधिकारी स्वतः दूर-दूरच्या गावांमध्ये जाऊन लोकांना 'री-केवायसी' करण्याचे आवाहन करत आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विनोद कुमार, पीयूष तेलरांधे, महेश थूल, सुधाकर हे उपस्थित होते.

अनेक योजनांचा मिळणार लाभ:

'केवायसी' केल्याने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्येही नावनोंदणी केली जात आहे. या शिबिरांचा वापर बेवारस ठेवींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठीही केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.